

अर्ज क्र.	
वर्ग :	लघु शेतकरी, सीमांत शेतकरी, कृषी मजूर, इतर

प्रति,
पंजाब नॅशनल बँक
शा. का.
B.O.....

छायाचित्र

कृषी कर्जासाठी कर्जाचे अर्ज पत्र (एकदा किंवा जेव्हा काही बदल होईल तेव्हा प्राप्त करणे)

ए. कर्ज सुविधेचा उद्देश आणि प्रकार (उत्पादन क्रेडिट / पीक कर्ज / केसीसी / कृषी-मुदतीचे कर्ज) - कर्जाच्या उद्देशानुसार, या अर्जासोबत लागू मुलाखत - सह - मूल्यांकन फॉर्म जोडला जाईल.

कर्जाचा उद्देश	कर्ज सुविधेचा प्रकार/योजना	अपेक्षित रक्कम (रु.)

बी. अर्जदाराचे तपशील

अर्जदाराचे पूर्ण नाव	जन्म तारीख	वय	लिंग	आधार क्रमांक (स्वैच्छिक)	मतदार ओळखपत्र/ ड्रायडिंग लायसन्स/ पॅन क्रमांक
श्री/श्रीमती _____					
पुत्र/पुत्री/पत्नी _____					
श्री/श्रीमती _____					
पुत्र/पुत्री/पत्नी _____					
श्री/श्रीमती _____					
पुत्र/पुत्री/पत्नी _____					

सी. कुटुंबातील सदस्यांचे तपशील

अ.क्र.	कुटुंबातील सदस्यांचे नाव	वय	लिंग	नाते	व्यवसाय	वार्षिक उत्पन्न (रु.)
1.						
2.						
3.						
4.						

कर्त्याचे नाव (संयुक्त हिंदू कुटुंबाच्या बाबतीत) : _____

डी. पत्ता व संपर्क क्रमांक

सध्याचा पत्ता	कायमचा पत्ता
घर क्र. :	घर क्र. :
गल्ली क्र. :	गल्ली क्र. :
गाव :	गाव :
टपालकचेरी :	टपालकचेरी :

तालुका / विभाग :				तालुका / विभाग :			
जिल्हा :				जिल्हा :			
पिन :				पिन :			
दूरध्वनी मो. नं. :							
ई. सामाजिक वर्ग :							
सामाजिक वर्ग	✓	अनु. जाती	अनु. जमाती	इतर मागास वर्ग	शारीरिकदृष्ट्या अपंग		अल्पसंख्याक
जर अल्पसंख्याक असाल	✓	बौद्ध	मुस्लिम	ख्रिश्चन	शीख	जैन	पारसी
एफ. विद्यमान बँकिंग / कर्ज सुविधा :							
सुविधाचे प्रकार		सध्या कोणत्या बँकेशी व्यवहारात संलग्न		खाते क्र.		विद्यमान थकबाकी (रु.)	
बचत खाते							
मुदत ठेव							
प्र. मंत्री जन धन योजना ओ.डी. खाते							
वर्किंग कॅपिटल लोन/टर्म लोन							
अंतर्गत समाविष्ट आहे का		✓	पीएमजेजेबीवाय / पीएमएसबीवाय / एपीवाय				
जर तुम्ही आमच्याकडे बँकिंग करत असाल, तर कृपया तुमचा ग्राहक आयडी येथे नमूद करा :							
जी. अर्जदाराच्या एकूण जमिनीची माहिती (जर भाडेपट्टाधारक/शेअर पीकदार असेल तर नमूद करा):							
गावाचे नाव	सर्वेक्षण/खसारा क्रमांक	टायटल			एकर क्षेत्र	ज्यापैकी बागायती	बोजा, जर असेल
		मालकीचा	भाडेपट्टाधारक	शेअर पीकदार			
एच. वरील (जी) येथे नमूद केलेल्या एकूण जमिनीच्या मालमतेपैकी, अर्ज केलेल्या कर्जाशी संबंधित जमीन / पीक तपशील :							
गावाचे नाव	सर्वे / खसरा क्रमांक	एकर क्षेत्र	सिंचनाचे स्रोत	लागवल्या जाणाऱ्या पिकांचे नाव			
				खरीप पिके	रब्बी पिके	इतर पिके	
आय. उत्पन्नाचे स्रोत :							
शेती उत्पन्न :							
इतर उत्पन्न (निर्दिष्ट करा) :							
एकूण उत्पन्न :							
जे. मालकीच्या स्थावर मालमतेचे तपशील :							
स्थावर मालमत्ता				विशिष्टता/वर्णन		सध्याचे बाजार मूल्य (रु.)	
शेती जमीन							
बिगर शेत जमीन							
घर / इमारत							
ट्रॅक्टर शेड / फार्म शेड							
मासेमारी तलाव / टाकी							
इतर							

के. मालकीच्या जंगम मालमत्तेचे तपशील :

जंगम मालमत्ता	विशिष्ट/वर्णन	सध्याचे बाजार मूल्य (रु.)
नांगरणी करणारे गुरे / दुधाळ जनावरे		
कोंबडी पक्षी		
ट्रॅक्टर		
पॉवर टिलर		
इलेक्ट्रिक मोटर / पंपसेट्स		
इतर अवजारे		

एल. कर्जदार म्हणून विद्यमान दायित्वांचे तपशील, जर असतील तर :

संस्थेचे नाव	कर्जाचा उद्देश	थकलेली रक्कम (रु.)	ज्यापैकी थकीत रक्कम (रु.)
दिलेली सुरक्षा			
आमची बँक			
इतर बँक			
कृषी पतसंस्था			
भूविकास बँक			
इतर कर्जदार (सरकारी थकबाकी)			
एकूण थकबाकी			

एम. अर्जदाराचे एकूण मूल्य: (जे+के)-एल रुपये. _____

एन. हमीदार म्हणून उत्तरदायित्व :

श्री/श्रीमती यांना मंजूर केलेले कर्ज	बँक/संस्थेचे नाव	कर्जाची रक्कम (रु.)	थकलेली शिल्लक (रु.)	खात्याची स्थिती / नियमित/थकलेली

ओ. देऊ केले जाणारे सुरक्षा प्रस्तावित :

दिलेल्या प्राथमिक सुरक्षेचे तपशील	दिलेल्या संपाश्विक सुरक्षेचे तपशील (लागू असेल तिथे)

पी. देऊ केलेले हमीदार (जर असतील तर) :

जामीनदारांचे नाव	वय	रहिवासी पत्ता	दूरध्वनी क्रमांक / मोबाईल क्रमांक	व्यवसाय	निव्वळ मूल्य (रु.)

क्यू घोषणा :
मी/आम्ही याद्वारे घोषित करतो की माझ्या/आमच्याकडून देण्यात आलेली सर्व माहिती माझ्या माहितीनुसार आणि श्रद्धेनुसार खरी, बरोबर आणि पूर्ण आहे. अर्ज फॉर्ममध्ये नमूद केलेल्या कर्जाव्यतिरिक्त माझ्या/आमच्याकडे कोणतेही कर्ज/दायित्व नाही.
मी/आम्ही याद्वारे बँकेला माझ्या/आमच्या कर्ज खात्यांशी संबंधित सर्व किंवा कोणतेही विवरण किंवा तपशील किंवा माहिती बँकेला आवश्यक किंवा इष्ट वाटेल अशा कोणत्याही इतर वितीय संस्था, सरकार किंवा कोणत्याही एजन्सीला उघड करण्यास अधिकृत करतो.
जर असे सिद्ध झाले की माझ्या/आमच्या द्वारे देण्यात आलेल्या बाहेरील कर्ज संबंधी तपशीलात तथ्यांचे चुकीचे सादरीकरण करण्यात आले आहे, तर बँकेने मला/आम्हाला बँकेकडून कोणत्याही क्रेडिट सुविधा मिळविण्यापासून अपात्र ठरवावे.
मी/आम्ही याद्वारे कर्ज मंजूर करताना बँकेने घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याची आणि कर्जाच्या कालावधीत इतर कोणतीही मालमत्ता खरेदी केल्यास बँकेला कळविण्याची हमी देतो.

बँकेच्या थकबाकी वसूल करण्यासाठी बँक योग्य ती सुरक्षा उपाययोजना/कारवाई करू शकते.

- | | |
|----|----|
| 1. | 1. |
| 2. | 2. |
| 3. | 3. |

अर्जदारांची स्वाक्षरी/अंगठ्याचा ठसा	जामीनदारांची स्वाक्षरी/अंगठ्याचा ठसा
-------------------------------------	--------------------------------------

तारीख
स्थान

पोचपावती

श्री/श्रीमती _____ रहिवासी _____ यांचेकडून _____ च्या उद्देशासाठी कर्जाचे अर्ज पत्र प्राप्त झाले आहे.

सर्व आवश्यक माहिती/कागदपत्रे अर्जदाराने _____ रोजी सादर केली आहेत / अद्याप सादर केलेली नाहीत.

तारीख _____ अधिकारी/व्यवस्थापक

✂ _____ येथे कट करा.....

ग्राहक प्रत :

श्री/श्रीमती _____ रहिवासी _____ यांचेकडून _____ च्या उद्देशासाठी कर्जाचे अर्ज पत्र प्राप्त झाले.

अर्जदाराने _____ रोजी सर्व आवश्यक माहिती/कागदपत्रे सादर केले आहेत /अद्याप सादर केलेले नाही.

तारीख _____ अधिकारी/व्यवस्थापक

कृपया लक्ष द्या :

- अर्ज मिळाल्याबद्दल ही केवळ पोचपावती आहे आणि याचा अर्थ आम्ही प्रस्ताव स्वीकारल्याचे संकेत म्हणून घेऊ नये, ज्यावर निर्णय प्रस्तावाच्या गुणवत्तेनुसार आणि/किंवा बँकेने निश्चित केलेल्या अटीच्या पूर्ततेनुसार योग्य विचार केल्यानंतरच घेतला जाईल.
- बँकेकडून आवश्यक असलेले सर्व तपशील/डेटा/कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतरच अर्ज विचारात घेतला जाईल.
- बँकेकडून मागितलेले सर्व तपशील/कागदपत्रे/दस्तावेज/स्पष्टीकरणे मिळाल्यापासून दिवसांच्या आत अर्ज निकाली काढला जाईल.
- जर प्रस्ताव नाकारला गेला/विचारात घेतला गेला नाही तर त्याची कारणे अर्जदाराला कळवली जातील.

चेकलिस्ट

(चेकलिस्ट केवळ सूचक आहे आणि संपूर्ण नाही आणि जोडणी/काढून टाकण्याच्या आवश्यकतांनुसार बनवता येते.)

- ओळखीचा पुरावा : मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड / आधार कार्ड / पासपोर्ट / सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेले फोटो ओळखपत्र इत्यादींची स्व-साक्षात्कृत प्रत.
- निवासस्थानाचा पुरावा: अलिकडचे टेलिफोन बिल/वीज बिल/मालमत्ता कराची पावती (2 महिन्यांपेक्षा जुनी नाही)/मतदार ओळखपत्र/आधार कार्ड/पासपोर्ट/शासकीय प्राधिकरण/स्थानिक पंचायत/नगरपालिका इत्यादींनी दिलेले प्रमाणपत्र.
- अर्जदाराचा अलीकडील छायाचित्राच्या 2 प्रती (सहा महिन्यांपेक्षा जुने नसावे)
- जमिनीच्या नोंदीचे तपशील